

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प,

डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, परभणी भारत मौसम विभाग

ईमेल - mahapocra@gmail.com, gkm-sparbhani@gmail.com

जालना कृषि हवामान सल्ला

मंगळवार दिनांक - ११.१०.२०१९

हवामान घटक	हवामान अंदाज (दिनांक १२ ते १६ ऑक्टोबर, २०१९)				
	१२/१०	१३/१०	१४/१०	१५/१०	१६/१०
दिनांक	१२/१०	१३/१०	१४/१०	१५/१०	१६/१०
पाऊस (मिमी)	१५.०	०६.०	००.०	००.०	००.०
कमाल तापमान (अं.से.)	३१.०	३२.०	३२.०	३३.०	३३.०
किमान तापमान (अं.से.)	२१.०	२२.०	२२.०	२१.०	२१.०
ढग स्थिती (आकार)	ढगाळ	ढगाळ	अंशतः ढगाळ	स्वच्छ	अंशतः ढगाळ
सकाळची सापेक्ष आर्द्रता (%)	७९	७९	६७	६४	६४
दुपारची सापेक्ष आर्द्रता (%)	४९	५२	५१	३६	३६
वा-याचा वेग (किमी / तास)	०५	०५	०७	०६	०६
वा-याची दिशा	पूर्व	ईशान्य	ईशान्य	पूर्व	पूर्व
हवामानाचा इशारा	जालना जिल्ह्यात दिनांक १२ व १३ ऑक्टोबर २०१९ रोजी तुरळक ठिकाणी विजेचा कडकडाट व वादळी वा-यासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.				
पिकांचे नाव	अवस्था	कृषि हवामान सल्ला			
सोयाबीन	काढणी अवस्था	परिपक्व झालेल्या सोयाबीन पिकाची कापणी पावसाने उघाड दिल्यास करावी, एक - दोन दिवस शेतात वाळवल्यानंतर मळणी यंत्राद्वारे मळणी करून घ्यावी. कापणी केलेले सोयाबीन पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी.			
खरीप ज्वारी	काढणी अवस्था	वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या खरीप ज्वारी पिकाची कापणी पावसाने उघाड दिल्यास करून घ्यावी. कापणी केलेले खरीप ज्वारी पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी.			
बाजरी	काढणी अवस्था	वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या बाजरी पिकाची कापणी पावसाने उघाड दिल्यास करून घ्यावी. कापणी केलेले बाजरी पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी.			
ऊस	वाढीची अवस्था	ऊस पिकात खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस २० टक्के ३० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी.			
हळद	कंद वाढीची अवस्था	हळद पिकावरील कंदमाशीच्या व्यवस्थापनासाठी उघडे पडलेले कंद झाकून घ्यावेत व क्लोरपायरीफॉस ५० टक्के ५०० मिली प्रति एकर याप्रमाणात आळवणी करावी.			
हरभरा	बियाणे प्रमाण, अंतर व बिजप्रक्रीया	हरभरा पिकाच्या विविध दाण्यांच्या आकारमानानुसार बियाण्याचे प्रमाण वापरावे, लहान आकाराचे बियाणे असणा-या देशी वाणासाठी ६० किलो प्रति हेक्टरी तर मध्यम आकाराच्या बियाण्यासाठी ७० किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरावे. पेरणीचे अंतर ३० x १० सेंमी ठेवावे. पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम ४ ग्रॅम प्रति किलो किंवा कार्बेन्डॅझिम २ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बिजप्रक्रीया करावी.			
करडई	बियाणे प्रमाण, अंतर व बिजप्रक्रीया	करडई पिकाच्या पेरणीसाठी हेक्टरी १० ते १२ किलो बियाणे लागते. पेरणीचे अंतर ४५ x २० सेंमी ठेवावे. पेरणीपूर्वी बियाण्यास ३ ग्रॅम थायरम / बावीस्टीन प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रीया करावी.			
संत्रा /मोसंबी	फळ वाढीची अवस्था	मागील काळात पडलेल्या पावसामुळे संत्रा / मोसंबी फळबागेत तणांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. पावसाने उघाड दिल्यास बागेतील तणांचे व्यवस्थापन करावे.			

डाळिंब	फळ वाढीची अवस्था	मागील काळात पडलेल्या पावसामुळे डाळिंब फळबागेत तणांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. पावसाने उघाड दिल्यास बागेतील तणांचे व्यवस्थापन करावे.
फुल शेती	काढणी / वाढीची अवस्था	काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्प्याने करावी.
भाजीपाला	काढणी / वाढीची अवस्था	काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून प्रतवारी करावी व बाजारपेठेत पाठवावी. भेंडी व वांगी भाजीपाला पिकावरील रसशोषन करणा-या किडींच्या व्यवस्थापनासाठी फेन्प्रोपेथ्रीन ३० टक्के ३ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावसाणे उघाड दिल्यास फवारणी करावी.
चारा पिके	वाणांची निवड	रब्बी हंगामात ज्वारी या चारा पिकाच्या लागवडीसाठी रूचीरा आर-४-११, मालदांडी-३५-१, निळवा, एमपी चारी, पुसा चारी, आय एस ४७७६, एएसजी -१४ किंवा एमकेव्ही चारी या वाणांपैकी एका वाणाची निवड करावी.

सदर कृषि सल्ला पत्रिका डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आली असून नानाजी देखमुख कृषि संजीवनी प्रकल्प कार्यालय मुंबई येथून प्रसारित करण्यात आलेली आहे.